



महाराष्ट्र शासन

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई

८ वा मजला, न्यु एक्सलसियर
इमारत, ए.के. नायक मार्ग, फोर्ट,
मुंबई - ४००००१.

दुरध्वनी : ०२२-२२०१६१५९
वेबसाईट : <http://www.mahacet.org>
ई-मेल : maharashtra.cetcell@gmail.com

क्र. रासाप्रपक/कृशिप्र-१३२२/प्र.क्र.०१/केंप्रप्र/जावैप्र/मुदतवाढ/२०२१/३३२०, दिनांक : १ जानेवारी, २०२२

महत्वाची सूचना

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कृषी व संलग्न अभ्यासक्रमांच्या
उमेदवार, महाविद्यालये / संस्था यांच्याकरिता

- संदर्भ:-१. शासन पत्र क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र.१८८/तांशि-४, दिनांक ०७
डिसेंबर, २०२१
२. आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांचेकडील महत्वाची सूचना
क्र.कृशिप्र. -१३२१/प्र.क्र. /केंप्रप्र /जावैप्र/मुदतवाढ/२०२१/२०७१,
दि.७/१२/२०२१
३. सहसचिव, कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र.
मकृप१०२१/प्र.क्र.८/७-अ, दि.३१/१२/२०२१
४. महासंचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे पत्र
जा.क्र. मकृप/शिक्षण-२/१३२१/२६५५, दि.३१/१२/२०२१
५. आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांचेकडील परिपत्रक
क्र.रासाप्रपक/ कृशिप्र-१३२१/शै.व.२१-२२/३३१९, दि.३१/१२/२०२१

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील पदवी
अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून या अंतर्गत तीन ऑनलाईन
प्रवेश वाटप फे-या पूर्ण झालेल्या आहेत. संदर्भ क्र. १ येथील शासन पत्रान्वये शैक्षणिक वर्ष
सन २०२१-२२ या वर्षाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक असलेली
EWS/NCL/CVC/TVC बाबतची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या
अंतिम दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे.

यास अनुसरून संदर्भ क्र.२ येथील महत्वाच्या सूचनेन्वये पूर्वनियोजित तीन
ऑनलाईन प्रवेश वाटप फे-यांचा कालावधी विचारात घेऊन दि.२० ते २२ डिसेंबर, २०२१ या
कालावधीत EWS/NCL/CVC/TVC मूळ प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात

आले होते व या कालावधीत अशी मूळ कागदपत्रे सादर न केलेल्या उमेदवारांचे प्रवेश रद्दबातल ठरविण्यात आले होते.

तथापि, सहसचिव, कृषी व पदुम विभाग, मंत्रालय यांचे संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये प्राप्त सूचना व त्यानुसार महासंचालक, कृषी परिषद यांचे संदर्भ क्र. ४ अन्वये प्राप्त प्रस्ताव विचारात घेऊन संदर्भ क्र. ५ अन्वये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतर्गत अतिरिक्त चौथ्या ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामुळे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचा कालावधी दिनांक ६/१/२०२२ पर्यंत वाढलेला आहे.

यास्तव या परिपत्रकाद्वारे असे सूचित करण्यात येते की, ज्या उमेदवारांना पहिल्या, दुस-या, तिस-या ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीद्वारे प्रवेशाचे वाटप झालेले आहे आणि त्यांनी EWS/NCL/CVC/TVC ऐवजी या कागदपत्रांच्या पावत्या जोडलेल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांचे रद्दबातल ठरविण्यात आलेले प्रवेश दि. ६/१/२०२२ पर्यंत तात्पुरते ग्राह्य धरण्यात येत आहेत. तसेच ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्जासोबत EWS/NCL/CVC/TVC प्रमाणपत्राऐवजी पावत्या अपलोड केलेल्या आहेत, अशा अप्रवेशित उमेदवारांना चौथ्या ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीकरिता संदर्भ क्र. ५ येथील परिपत्रकातील बाबी विचारात घेऊन राखीव प्रवर्गात ग्राह्य धरण्यात येत आहे.

जे उमेदवार दि. ६/१/२०२२ पर्यंत EWS/NCL/CVC/TVC मूळ प्रमाणपत्रे सादर करणार नाहीत, अशा चारही प्रवेश वाटप फे-यांद्वारे महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश निश्चित केलेल्या उमेदवारांचे प्रवेश रद्द करण्यात येतील. असे उमेदवार जागेवरील प्रवेश फेरीसाठी किमान गुणवत्तेच्या पात्रतेनुसार खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्यास पात्र राहतील, याची सर्व उमेदवार व इतर संबंधितांनी नोंद घ्यावी.

(रविंद्र जगताप)

आयुक्त,
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,
महाराष्ट्र राज्य, मुंबई